

# महाराष्ट्र विधानसभा

पहिले अधिवेशन, २०१८

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

मंगळवार, दिनांक १३ मार्च, २०१८ / फाल्गुन २२, १९३९ ( शके )

- |  |   |                     |
|--|---|---------------------|
| (१) मुख्यमंत्री  | } | यांचे प्रभारी विभाग |
| (२) गृहनिर्माण मंत्री  |   |                     |
| (३) कामगार, कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन, माजी सैनिकांचे कल्याण मंत्री |   |                     |

प्रश्नांची एकूण संख्या - ३६

हर्णे (ता.दापोली, जि.रत्नागिरी) बंदरात बोटी  
थांबविण्यासाठी खोलीकरण करण्याबाबत

- (१) \* १११५६४ श्री.संजय कदम (दापोली) : सन्माननीय मत्स्यविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) हर्णे (ता.दापोली, जि.रत्नागिरी) बंदरात गजानन महाराज मंदिराच्या बाजूला बोटी थांबविण्यासाठी नांगर टाकण्याकरीता खोलीकरण करणे आवश्यक असून ते करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनीधी यांनी मुख्य अभियंता, विसेरा प्रकल्प विभाग, मुंबई यांना दिनांक ११ जानेवारी, २०१८ रोजी वा त्या सुमारास निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू बंदर तालुक्याच्या दृष्टीने महत्वाचे असून येथे मासेमारीचा व्यवसाय प्रमुख आर्थिक उत्पनाचे साधन असल्यामुळे या बंदराची खोली वाढविणे आवश्यक आहे, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उक्त निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने सदर ठिकाणी पाहणी केली आहे काय, त्यानुसार बंदर खोलीकरणासाठी निधी उपलब्ध करून काम पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. महादेव जानकर :** (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) अद्याप सदर ठिकाणाची पाहणी केलेली नाही. तथापि, मासेमारी बंदरांचा विकास या केंद्र पुरस्कृत सागरमाला योजनेतर्गत हर्णे बंदराचा विकास करण्यासाठी रु.२८५.३३ कोटी रक्कमेचा प्रस्ताव केंद्र शासनास दि.२५.०९.२०१७ रोजी सादर करण्यात आला असून सदर प्रस्तावास अद्याप केंद्र शासनाने मान्यता दिलेली नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**पनवेल येथे नव्याने बांधण्यात आलेल्या न्यायालयाच्या इमारतीमध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू करण्याबाबत**

(२) \* १०५१४२ श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पनवेल (जि.रायगड) येथे नव्याने बांधण्यात आलेल्या न्यायालयाच्या इमारतीमध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू करण्याचे स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मा.मुख्यमंत्री तसेच सचिव, विधी व न्याय विभाग यांच्याकडे माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निवेदनाद्वारे मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पनवेल, उरण, खालापूर परिसरातील वाढत्या लोकसंख्येमुळे पनवेल येथील न्यायालयात दाखल होणाऱ्या दिवाणी व फौजदारी गुन्ह्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे, हे ही खरी आहे काय,

(३) असल्यास, उक्त जिल्ह्यातील नागरीकांना जिल्हा व सत्र न्यायालयाच्या कामकाजासाठी अलिबाग येथे जावे लागत असल्यामुळे त्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले त्यानुसार पनवेल येथे नव्याने बांधण्यात आलेल्या न्यायालयाच्या इमारतीमध्ये अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) होय, पनवेल, उरण, खालापूर परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पनवेल येथील न्यायालयात दाखल होणाऱ्या दिवाणी व फौजदारी प्रकरणांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. सदर तालुक्यातील नागरीकांना जिल्हा व सत्र न्यायालयाच्या कामकाजासाठी अलिबाग येथे जावे लागते.

(४) पनवेल (जि.रायगड) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यासाठी मा. उच्च न्यायालयाच्या “न्यायालये स्थापना समितीने” मान्यता दिली आहे. त्यानुसार सदर न्यायालय स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव मा. उच्च न्यायालयाने शासनास सादर केलेला आहे.

सदर न्यायालयासाठी ३१ पदे निर्माण करणे व त्यानुषंगाने येणाऱ्या आवर्ती व अनावर्ती खर्चास वित्त विभाग, उच्चस्तरीय सचिव समिती व मा. मंत्रीमंडळाची मान्यता मिळणे आवश्यक असल्यामुळे प्रस्तावाची परिपूर्ण माहिती जिल्हा न्यायालय, रायगड यांच्याकडून मागविण्यात आली आहे.

सदर माहिती प्राप्त झाल्यानंतर पनवेल (जि.रायगड) येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय स्थापन करण्यास मान्यता देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही शासनस्तरावरून करण्यात येईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा नगरपंचायतीच्या वृक्ष लागवड योजनेत  
लाखो रुपयांचे नुकसान झाल्याबाबत**

- (३) \* १०७९६७ श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा नगरपंचायतीने शासनाच्या विश्वविक्रमी वृक्ष लागवड योजनेद्वारे सन २०१६-१७ व २०१७-१८ मध्ये प्रत्येकी १ हजार झाडे लावण्याचा संकल्प करून शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान केले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सन २०१६-१७ मध्ये वृक्षलागवडीसाठी रुपये ७० हजार व संरक्षणाकरिता वापरण्यात आलेल्या ट्री गार्डकरिता रुपये ५ लाख १० हजार रुपये व सन २०१७-१८ मध्ये वृक्षलागवडीसाठी रुपये २ लाख तर संरक्षणाकरिता वापरण्यात आलेल्या ट्री गार्डकरिता रुपये १३ लाख हून अधिक खर्च करण्यात आला परंतु आजमितीस ४० टक्केही झाडे जिवंत नसल्याची बाब दिनांक ३१ डिसेंबर, २०१७ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, झाडे जगविण्यात अपयशी ठरलेल्या नगरपंचायत प्रशासनाकडून या रकमेची वसुली करण्यात येणार काय,
- (४) असल्यास, या प्रकरणाची चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधित दोषींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) व (२) • शासनाच्या २ कोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांनी पोंभुर्णा नगरपंचायतीस वृक्षलागवडीची उद्दीष्ट ठरवून दिली होती. या उद्दीष्टानुसार नगरपंचायतीने ठराव मंजूर करून सन २०१६-१७ व सन २०१७-१८ मध्ये प्रत्येक वर्षी १ हजार झाडे लावण्याचा निर्णय घेतला होता.

• प्रत्यक्षात सन २०१६-१७ मध्ये १००० वृक्षलागवड करण्यात आली. यासाठी ७०० ट्री-गार्ड ई-निविदेद्वारे खरेदी करण्यात आले. ट्री-गार्ड लावलेल्या ७००

वृक्षलागवडीपैकी ६३० झाडे जीवंत आहेत. तर ट्री-गार्ड न लावलेल्या ३०० वृक्षलागवडीपैकी १९० झाडे जीवंत आहेत. सबब १००० वृक्षलागवडीपैकी ८२० (८२ %) झाडे जिवंत आहेत.

- प्रत्यक्षात सन २०१७-१८ मध्ये ९५९ वृक्षलागवड करण्यात आली. या सर्व वृक्षांसाठी ई-निविदाद्वारे ट्री-गार्ड खरेदी करून लावण्यात आली. या ९५९ वृक्षलागवडपैकी ९४८ (९९ %) झाडे आजमितीस जीवंत आहेत. जीवंत झाडांचे प्रमाण पाहता याप्रकरणी शासनाचे नुकसान झाले, असे दिसून येत नाही.
- (३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

### नागपूर (जि.नागपूर) शहरासाठी चोवीस तास पाणी पुरवठा योजनेच्या कामात होत असलेला गैरव्यवहार

(४) \* ११३२९८ श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर (जि.नागपूर) शहरासाठी चोवीस तास सात दिवस पाणी पुरवठा मंजूर करून सदर योजना चालविणे आणि देखरेख करण्याचे काम ऑरेंज सिटी वॉटर प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर या खाजगी कंपनीस देण्यात आले असून त्याप्रमाणे नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास आणि ऑरेंज सिटी वॉटर प्रायव्हेट लिमिटेड नागपूर यांच्यामध्ये दिनांक ३ जून, २०११ रोजी वा त्या सुमारास लेखी स्वरूपात करारनामा करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या करारनाम्याप्रमाणे नागपूर शहरात चोवीस तास सात दिवस पाणी पुरवठा होत नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, झालेल्या करारनाम्याचा भंग करून अधिकाऱ्यांच्या संगनमताने नियमबाह्यरित्या पाणी पुरवठा करित असलेल्या पाण्याच्या टँकरचे बनावट बिल व फेऱ्या दर्शवून लाखो रुपयांची देयके महानगरपालिकेकडून वसूल केली जात आहेत, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, नागपूर शहरात चोवीस तास सात दिवस पाणी पुरवठा करण्यासाठी ऑरेंज सिटी वॉटर प्रायव्हेट लिमिटेड नागपूर या खाजगी कंपनीस नियमबाह्य करोडो रुपये देण्यात आले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, या प्रकरणांची शासनाने चौकशी केली आहे काय, त्याचा तपशील काय आहे व चौकशीअंती संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) याबाबत दिनांक ०३ जून, २०११ रोजी महानगरपालिका नागपूर, नागपूर एन्व्हायरमेंटल सर्व्हीसेस लि. व ऑरेंज सिटी वॉटर प्रा.लि. यांच्यामध्ये करारनामा झालेला आहे.

(२) अंशतः खरे आहे.

- या योजनेचे आजअखेर ७५.०३ टक्के काम पूर्ण झालेले आहे.
- त्यानुसार, ८१,८०१ उपभोक्त्यांना चोवीस तास दररोज पाणीपुरवठा होत आहे.
- योजनेचे काम पूर्ण झाल्यावर, उर्वरित उपभोक्त्यांना चोवीस तास दररोज पाणीपुरवठा होणे अपेक्षित आहे, असे नागपूर महानगरपालिकेने त्यांच्या अहवालात कळविले आहे.

(३) हे खरे नाही.

- शहराच्या ज्या भागात जलवाहिन्याचे जाळे नाही, अशा क्षेत्रात महापालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, यावर जीपीआरएस प्रणालीद्वारे नियंत्रण ठेवले जाते.
- ज्या भागात जलवाहिन्याचे जाळे आहे, अशा क्षेत्रात ज्यावेळी पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही, त्यावेळी संबंधीत कंत्राटदार कंपनीकडून टँकरद्वारे विनामूल्य पाणीपुरवठा केला जातो.
- त्यामुळे बनावट बिल व फे-या आणि लाखो रुपयांची देयकांची वसूली होणे, ही बाब खरी नाही.

(४) करारनाम्यातील अटी व शर्तीनुसारच संबंधीत कंपनीस रक्कम अदा केली असल्याचे, नागपूर महानगरपालिकेने कळविले आहे.

(५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मुंबईतील पामबिच रोड वरील भूखंड माफक दरात शासनाकडून सनदी अधिकाऱ्यांनी व्यापारी वापरासाठी घेतल्याबाबत**

(५) \* १०५००१ श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला), श्री.सुरेश धानोरकर (वरोरा), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्रीमती तृप्ती सावंत (वांद्रे पूर्व) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील मोक्याचे भूखंड गृहनिर्माण संस्थांसाठी माफक दरात शासनाकडून मिळविणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांनी नवी मुंबईतील पामबिच रोड वरील मोक्याचे ६ भूखंड अल्पदरात घेऊन १.५ चटई क्षेत्राबरोबरच त्यांच्या गृहनिर्माण संस्थांसाठी मुंबईच्या धर्तीवर या भूखंडाच्या व्यापारी वापरास शासनाकडून परवानगी घेतली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सनदी अधिकाऱ्यांनी गृहनिर्माण संस्थांच्या नावावर घेतलेल्या भूखंडांना सध्या फक्त १ इतके चटई क्षेत्र लागू असून व्यापारीकरणासाठी परवानगी नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सिडकोचे भूखंड पूर्वी विविध ११ स्तरातील गृहनिर्माण संस्थांना वितरीत केले जात होते, परंतु सिडकोने हे ११ स्तर रद्द करून भूखंड फक्त २ स्तरांसाठी मर्यादीत ठेवले, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर भूखंड सवलतीच्या दरात देण्याच्या प्रकरणात शासनाने कोणते निकष लावून मंजूरी दिली आहे,

(५) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुसार पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) व (२) हे खरे नाही.

सिडको महामंडळाने सनदी अधिकाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थांना नवी मुंबईतील पामबीच रोड वरील १ चटई क्षेत्रानुसार रहिवाशी वापरासाठी ६ भूखंड वाटप केलेले आहेत.

प्रचलित विकास नियंत्रण नियमावलीतील तरतूदीनुसार रहिवास प्रयोजनार्थ वाटप केलेल्या भूखंडांना १.५ चटई क्षेत्र निर्देशांक अनुज्ञेय

करण्यात आलेला आहे. त्यानुसार ०.५ वाढीव चटई निर्देशांकसाठी अतिरिक्त भाडेपट्याची रक्कम वसूल करून २ गृहनिर्माण संस्थांना १.५ चटई क्षेत्र अनुज्ञेय करण्यात आले असून भूखंडाचा वापर रहिवाशी व वाणिज्य असा करण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे.

(३) हे खरे नाही,

सदरचे भूखंड वाटप हे नवी मुंबई जमीन विनियोग विनियम, १९७५ मधील तरतुदीनुसार सिडको संचालक मंडळाच्या मान्यतेने करण्यात आले आहे. त्यावेळी अशा वाटपासाठी स्तर निश्चित करण्यात आले नव्हते. तथापि, नवी मुंबई जमीन विनियोग विनियम (सुधारीत), २००८ मधील नियम क्र.४ नुसार भूखंड वाटपासाठी ८ प्रवर्ग निश्चित करण्यात आले आहेत.

(४) व (५) सनदी अधिकाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थांना भूखंड वाटप करताना नवी मुंबई जमीन विल्हेवाट अधिनियमातील धोरणानुसार प्रचलित आरक्षित किंमतीच्या २०० टक्के दराने देण्यात आले आहेत.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**विमानतळ विकास कंपनीत सन २००८ ते २०१२ दरम्यान  
व्यवस्थापकीय संचालकांसह अधिकाऱ्यांनी केलेला गैरव्यवहार**

(६) \* १०६३७० श्री.सरदार तारासिंह (मुलुंड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विमानतळ विकास कंपनीत सन २००८ ते २०१२ दरम्यान व्यवस्थापकीय संचालकांसह अधिकाऱ्यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याकरीता शासनाने सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्री.मुकेश खुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली सचिवांची समिती स्थापन केली असल्याचे दिनांक २४ नोव्हेंबर, २०१७ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या गैरव्यवहारातील दोषी अधिकाऱ्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना मा.मुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत, हे ही खरे आहे काय,



(३) असल्यास, सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव व प्रधान सचिव यांचा समावेश असलेल्या समितीने चौकशी केली आहे काय, असल्यास चौकशीत काय निष्पन्न झाले आहे,

(४) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने दोषी व्यक्तींविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१), (२), (३) व (४) सन २००८ ते २०१२ दरम्यान महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या कारभारासंदर्भात महालेखाकारांनी उपस्थिती केलेल्या परिच्छेदांच्या अनुषंगाने जबाबदार अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्यासाठी अपर मुख्य सचिव (वित्त) यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. सदर स्थितीत सदर चौकशी समितीमार्फत चौकशी करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**आराई पांधी, सटाणा (जि.नाशिक) येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबाबत**

(७) \* १०६८४६ श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आराई पांधी, सटाणा (जि.नाशिक) येथील पिंपळेश्वर रोडवरील शेतमळ्यातील घरात कुणी नसल्याचा फायदा घेत दोन व्यक्तींनी लहान बहिणीचे हातपाय बांधून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना दिनांक १३ जानेवारी, २०१८ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार संबंधित आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) व (२) फिर्यादीने पिडीत मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत दिलेल्या तक्रारीवरून सटाणा पोलीस स्टेशन येथे गुरनं ०८/१८ भादवि कलम ३७६(२),(आय), ४५२, ३४२, ५०४, ५०६, ३४ सह लहान मुलांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे कलम ४,८ अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यात २ आरोपीस अटक केलेली असून सद्यस्थितीत आरोपी मध्यवर्ती कारागृह, नाशिक रोड येथे आहेत. तसेच, गुन्ह्याबाबत सखोल पोलीस तपास सुरू आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मुंबईतील जोगेश्वरी येथे रेल्वेफाटकासमोरील रस्त्यावर पोलिसांनी  
एमडी ड्रग्सचा साठा जप्त केल्याबाबत**

(८) \* १०५६०७ श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्रीमती सुमन पाटील (तासगाव - कवठेमहांकाळ), श्री.योगेश सागर (चारकोप) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील जोगेश्वरी येथे रेल्वेफाटकासमोरील रस्त्यावर आंबोली पोलिसांनी एमडी ड्रग्सचा साठा जप्त केल्याचे दिनांक १ जानेवारी, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार संबंधितांवर कारवाई करण्याबाबत तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय, तथापि सदरील घटना दि.३१.१२.२०१७ रोजी घडली आहे.

(२) व (३) होय.

सदर प्रकरणी अंबोली पोलीस ठाणे येथे वि.स्था.गु.र.क्र. १३६/२०१७, कलम ८ (क) सह २२ एन.डी. पी. एस. अॅक्ट १९८५ अन्वये नोंद करण्यात आला व सदर गुन्ह्यांमध्ये आजपावेतो १)अहमद हुसेन अब्बास हुसेन, २)आसिफ मुस्तफा कुरेशी, ३) मोहम्मद ओवेस फारुख अहमद शेख उर्फ कलंदर या ३ इसमांना अटक करण्यात आली आहे. सदर आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

(४) गुन्हा तात्काळ नोंद करण्यात आलेला आहे.

-----

**धरमतर (जि.रायगड) खाडीकिनारी जेएसडब्ल्यू कंपनीने खारफुटीची तोड करून अनधिकृतपणे जेटीचे बांधकाम केल्याबाबत**

(९) \* १०५१८६ श्री.भास्कर जाधव (गुहागर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यातील धरमतर जवळील डोलवी येथील खाडीकिनारी जेएसडब्ल्यू कंपनीने खारफुटीची तोड करून कोणतीही शासकीय यंत्रणा तसेच सक्षम प्राधिकरणाची परवानगी न घेता जेटीचे बांधकाम केले आहे, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याबाबत स्थानिक ग्रामस्थांकडून रितसर तक्रार करण्यात आल्यानंतर कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात आले असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, अलिबाग यांचेकडून तपास सुरु आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबतचा तपास पूर्ण झाला आहे काय, तपासाचे निष्कर्ष काय आहेत व तदनुसार संबंधित दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) धरमतर खाडीतील अस्तित्वातील जेटीचा विस्तार करण्यासाठी अतिरिक्त वॉटरफ्रन्ट मंजूर करण्यासंदर्भात महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने मे. जेएसडब्ल्यू धरमतर पोर्ट प्रा.लि. या कंपनीशी दिनांक ३.१२.२०१४ रोजी करारनामा स्वाक्षांकित केला आहे. तसेच, कंपनीने अस्तित्वातील जेटीच्या विस्तारासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अॅथोरिटी आणि केंद्रीय पर्यावरण व वने मंत्रालय यांच्याकडून परवानग्या प्राप्त केल्या आहेत.

- (२) होय.
- (३) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, अलिबाग, जि.रायगड यांच्याकडून सदर गुन्ह्याचा तपास सुरु आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**दक्षिण सोलापूर (जि.सोलापूर) तालुक्यातील मद्रुप येथील मळसिध्द  
यात्रेत शोभेचे दारुकाम सुरु असतांना फटाक्याचा  
स्फोट होऊन २४ जण जखमी झाल्याबाबत**

(१०) \* १११४९९ कुमारी प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) दक्षिण सोलापूर (जि.सोलापूर) तालुक्यातील मद्रुप येथील मळसिध्द यात्रेत शोभेचे दारुकाम सुरु असतांना फटाक्याचा स्फोट होऊन २४ जण जखमी झाले असून त्यात एका महिलेचा डोळा निकामी झाला असल्याचे दिनांक १७ जानेवारी, २०१८ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या यात्रेत आपत्कालीन यंत्रणा न ठेवणाऱ्या यात्रासमिती सदस्य व शोभेचे दारुकाम करणारे यांच्यावर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या दुर्घटनेची शासनाने चौकशी करून जखमींना उपचाराचा खर्च देण्यासोबतच संबंधितांवर कारवाई व सोलापूर जिल्ह्यात होणाऱ्या यात्रादरम्यान आपत्कालीन यंत्रणा कार्यरत ठेवण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) मद्रूप पोलीस ठाणेस गुरनं. १२/२००८ भादंविसं कलम २८६, ३३७, ३३८, ३४ याप्रमाणे यात्रा कमिटीचे पदाधिकारी व फटाके उडविणारा इसम अशाप्रकारे एकूण ६ आरोपींविरुद्ध दि.१६/०१/२०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे. जखमींना तात्काळ औषधोपचारास सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर व ग्रामीण रुग्णालय, मद्रूप येथे पाठविण्यात आले होते. गुन्ह्याचे तपासा दरम्यान सीआरपीसी ४१ अ (१) प्रमाणे नोटीस देण्यात आलेली आहे. मद्रूप येथील मळसिध्द देवाची यात्रेनिमित्त आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत देवस्थान ट्रस्टी अध्यक्ष व यात्रा कमिटी उपाध्यक्ष मद्रूप यांना यात्रेपूर्वी दि.११/०१/२०१८ रोजी लेखी समजपत्र देण्यात आलेले होते. सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात होणाऱ्या यात्रेदरम्यान आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी लेखी सूचना देण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माजी मुख्य  
अधिकाऱ्यांनी केलेला गैरव्यवहार**

(११) \* ११२२६८ श्री.संतोष दानवे (भोकरदन), श्री.सुनिल शिंदे (वरळी),  
अॅड.भीमराव धोंडे (आष्टी), श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), श्री.मोहन फड (पाथरी),

श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर), श्री.विनायकराव जाधव-पाटील (अहमदपूर), डॉ.अनिल बोंडे (मोर्शी) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सेवा निवृत्तीच्या अखेरच्या कालावधीत मान्यता दिलेल्या १३७ प्रकरणांपैकी ३३ प्रकरणात गैरप्रकार व अनियमितता आढळून आल्याने सदरहू प्रकरणांची अतिरिक्त आयुक्त कोकण विभाग यांच्याकडून चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे माहे डिसेंबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर अधिकाऱ्याने जुहूतील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत दोन आलिशान सदनिका मिळविण्यासाठी पत्नीला विकासकासोबत भागीदार करून गैरव्यवहार केल्यानंतर या प्रकरणातील महत्त्वाची फाईल प्राधिकरणातून गहाळ झाल्याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, दीड महिन्यांनंतरही झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त अनियमितता आढळून आलेल्या पुनर्विकास प्रकल्पाची मान्यता त्वरीत रद्द करून सदरहू प्रकल्प म्हाडातर्फे राबविण्याबाबतचा निर्णय घेण्याच्या दृष्टीने शासनातर्फे कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (५) असल्यास, सदरहू प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले, त्यानुसार संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. प्रकाश महेता : (१) सदर प्रकरणी विभागीय आयुक्त कोकण यांच्यातर्फे चौकशी करण्यात येत नसून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्तरावर याची तपासणी करण्यात येत आहे.

(२) व (३) सन २०१७ मध्ये पूर्ण झालेल्या सदर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेबाबतची, संबंधित प्रकरणाची प्राधिकरणाची नस्ती प्राधिकरणाच्या अभिलेख कक्षात उपलब्ध नसल्यामुळे, निर्मल नगर पोलीस ठाण्यामध्ये

दैनंदिनी क्र.२५९९/१७ दि.३०.११.२०१७ अन्वये, नस्ती गहाळ झाल्याची तक्रार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाद्वारे दाखल करण्यात आली आहे.

(४), (५) व (६) प्रश्न भाग २ मधील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पुनर्वसन घटक व विक्री घटक पूर्ण झालेले असल्याने योजना रद्द करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

-----

**नांदेड येथील विभागीय फॉरेन्सिक लॅबच्या  
स्वतंत्र इमारत बांधकामाबाबत**

(१२) \* ११०१३६ श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर (लोहा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड येथील विभागीय फॉरेन्सिक लॅब स्थापनेपासून अपुऱ्या जागेत कार्यरत असून पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने इतर नविन चार विभाग सुरू होण्यास अडचण निर्माण झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अपुरी जागा व कर्मचारी/अधिकाऱ्यांची रिक्त पदे आदींमुळे प्राप्त तपास प्रकरणे अहवालासह निकालीअभावी प्रलंबित आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, फॉरेन्सिक लॅबच्या स्वतंत्र इमारत बांधकामासाठी गृह विभागाने विष्णुपुरी भागात तीन एकर जागा उपलब्ध करून रुपये २७ कोटींचा आराखडा शासनाकडे मंजूरीसाठी पाठविला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व तदनुसार कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे खरे नाही.

(३) व (४) प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, नांदेड या प्रयोगशाळेच्या इमारतीसाठी गट नं. ७५, विष्णुपुरी, नांदेड येथे १२१९२ चौ.मि. इतकी जागा मा.जिल्हाधिकारी, नांदेड यांनी उपलब्ध करून दिली आहे. सदर इमारतीच्या बांधकामासाठी अत्यावश्यक निवासस्थानासह रु. ४०.०० कोटी

इतक्या रकमेच्या सुधारीत अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली असून दिनांक ०३.०२.२०१८ च्या शासन निर्णयान्वये रुपये ९,३५,०३,५३२/- इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मुंबईमधील सातरस्ता येथील आर्थर रोड कारागृह परिसरातील  
इमारतींच्या पुनर्विकासाबाबत**

(१३) \* १०४९४८ श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.संतोष दानवे (भोकरदन),  
अॅड.भीमराव धोंडे (आष्टी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा  
करतील काय :-

(१) मुंबईमधील सातरस्ता येथील आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहाच्या ५०० मीटर परिसरात येणाऱ्या सर्व वसाहती तसेच इमारतींच्या पुनर्विकासाचे काम कारागृह सुरक्षेसाठी जाचक अटीमुळे व नगरविकास विभागाच्या दिनांक ४ डिसेंबर, २०१३ रोजीच्या शासन निर्णयानुसार स्थायी सल्लागार समितीची परवानगी मिळत नसल्याने हजारो झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास गेल्या १० वर्षांपासून प्रलंबित असल्याने या जाचक अटी शिथिल करण्याबाबतची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी माहे डिसेंबर, २०१७ च्या तिसऱ्या सप्ताहात मा.मुख्यमंत्री यांचेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू निवेदनात केलेल्या मागणीच्या अनुषंगाने आर्थर रोड कारागृह इमारतींची वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली पुनर्विकासाची कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी कारागृह सुरक्षेस्तव घालण्यात आलेल्या जाचक अटी तातडीने शिथिल करण्याबाबत शासनाकडून कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) ते (३) या संदर्भाने निवेदने प्राप्त आहेत.

कारागृह सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कारागृहापासून ५०० मीटर अंतरामध्ये विकास परवानगी देताना शासन नगर विकास विभागाकडील



दिनांक ४/१२/२०१३ रोजीच्या निर्णयानुसार स्थायी सल्लागार समितीची नियुक्ती करणेत आलेली आहे. त्याचप्रमाणे कारागृहाच्या तटबंदीपासून १५० मीटरचे पलिकडे ५०० मीटर अंतरापर्यंत बांधकामासाठी/ पुनर्विकासाचे बांधकामासाठी परवानगी देताना व १५० मीटरमध्ये मंजूर विकास कामांना परवानगी चालू ठेवताना स्थायी सल्लागार समितीने निर्णय घेण्यासाठी दिनांक ६/०८/२०१५ रोजी मार्गदर्शक तत्वे विहित केलेली आहेत.

शासन गृह विभागाकडील दिनांक ४/१२/२०१७ रोजीच्या शासन निर्णयान्वये आर्थर रोडच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा सुचविण्यासाठी सह पोलीस आयुक्त (का. व सु.) मुंबई यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत झालेली आहे. सदर समितीने शासनास अहवाल सादर केलेला आहे. सदर अहवाल विचारात घेवून पुढील कार्यवाही संकल्पित आहे.

### मुंबईतील नायगाव येथील पोलीस उपरुग्णालयाच्या झालेल्या दुरवस्थेबाबत

(१४) \* ११३३५३ प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.शिवाजीराव कर्डिले (राहुरी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील नायगाव येथील पोलीस उपरुग्णालयाची अत्यंत दुरवस्था झाली असून सदर रुग्णालयात अस्वच्छता असणे, औषधे उपलब्ध नसणे, पिण्याच्या पाण्याची सोय नसणे तसेच रुग्णालयाच्या भिंतीला तडे गेलेले असणे इ. समस्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू पोलीस उपरुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत माजी पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर अनंत भोगले यांनी मा.मुख्यमंत्री, मा.आरोग्य मंत्री, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई पोलीस आर्दीकडे दिनांक ९ जानेवारी, २०१८ रोजी वा त्यासुमारास एक सविस्तर निवेदन सादर केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहू निवेदनाच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार सदरहू पोलीस उपरुग्णालयाची दुरुस्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस : (१) हे खरे नाही.

(२) सदर निवेदन पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, मुंबई यांचे कार्यालयास प्राप्त आहे.

(३) व (४) सदर इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी एकूण ३९,६६,५७३/- इतक्या खर्चाच्या अंदाजास पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, मुंबई, यांनी प्रशासकीय मान्यता दिली असून दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु आहे.

-----

**मुंबईमधील बेकायदा व नाहरकत प्रमाणपत्र नसलेल्या हॉटेल व  
उपाहारगृहांवर कारवाई करण्याबाबत**

(१५) \* १०७०९९ श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.संजय केळकर (ठाणे), श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), कॅप्टन आर.तमिल सेल्वन (सायन-कोळीवाडा), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.राजेश टोपे (घनसावंगी), श्री.पंकज भुजबळ (नांदगाव), श्रीमती सुमन पाटील (तासगाव - कवठेमहांकाळ), श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.विजय भांबळे (जिंतूर), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.सुरेश धानोरकर (वरोरा), अॅड.भीमराव धोंडे (आष्टी), श्री.सुनिल शिंदे (वरळी), श्री.संतोष दानवे (भोकरदन), श्री.नरेंद्र महेता (मिरा भाईंदर), अॅड.पराग अळवणी (विलेपार्ले), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.अजय चौधरी (शिवडी), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.शिरीषदादा चौधरी (अमळनेर), श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर), श्री.चंद्रकांत सोनवणे (चोपडा), श्री.संजय पोतनीस (कलिना), श्री.मंगेश कुडाळकर (कुर्ला), श्री.अजित पवार (बारामती),

श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.जयदत्त क्षीरसागर (बीड), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.प्रदीप नाईक (किनवट) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील आगीच्या घटनांची दखल घेत स्वयंपाकगृहाचा वापर खाद्यपदार्थ बनविण्याव्यतिरिक्त निवास व झोपण्यासाठी केल्यास त्या हॉटेल, उपहारगृहाचा परवाना रद्द करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी आढावा बैठकीत दिले तसेच सदर नियम मुंबईतील खानावळीनाही लागू असल्याचे दिनांक ४ जानेवारी, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महानगरपालिकेने दिलेल्या मुदतीत अग्निसुरक्षा उपाययोजना न केल्यास तसेच अग्निसुरक्षेचे नियम मोडल्यास संबंधित आस्थापनांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मुंबईतील गच्चीवरील उपहारगृहांना मान्यता देण्याबाबतच्या धोरणानुसार किती आस्थापनांना उपहारगृह सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे तसेच त्या आस्थापनांकडून विहित केलेल्या अटी व शर्तीचे पालन केले जाते की नाही याबाबतची पाहणी शासनाकडून करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, मुंबई महानगरपालिकेने शहरातील किती हॉटेल व उपहारगृहामधील अनियमितेबाबतची तपासणी दिनांक १० व ११ जानेवारी, २०१८ रोजी वा त्या सुमारास केली आहे,

(५) असल्यास, मुंबईतील किती बेकायदा व नाहरकत प्रमाणपत्र नसलेले लाऊंज बार, हुक्का पार्लर आणि रेस्टॉरेन्ट व पब बार सद्यःस्थितीत सुरु असल्याचे महानगरपालिकेने केलेल्या तपासणीत निदर्शनास आले आहेत,

(६) असल्यास, संबंधित हॉटेल व उपाहारगृहावर मुंबई महानगरपालिका अधिनियमांतर्गत कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, तसेच कारवाईचे सर्वसाधारण स्वरूप काय आहे,

(७) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) मुंबईतील आगीच्या घटनांची दखल घेत स्वयंपाकगृहाचा वापर खाद्यपदार्थ बनविण्याव्यतिरिक्त निवास व

झोपण्यासाठी केल्यास परवानाप्राप्त उपहारगृहाचा परवाना तहकुब करण्याचे आदेश आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी दिनांक ०४.०१.२०१८ रोजी दिले आहेत ही वस्तुस्थिती आहे.

सदर आदेश परवानाप्राप्त उपहारगृहांना लागू आहेत. मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८ मध्ये "खानावळ" ही बाब अंतर्भूत नाही. त्यामुळे निवासी जागेतील खानावळींना परवाना देता येत नाही. तथापि, निवासी जागेत खानावळी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येते.

(२) हे खरे आहे.

(३) मुंबईतील निवासी हॉटेल व वाणिज्यिक मॉलच्या इमारतीच्या गच्चीवर परवानाप्राप्त उपहारगृह असल्यास, इमारतीच्या गच्चीवर खाद्यपदार्थ सेवनासाठी अतिरिक्त परवानगी देण्याचे धोरण बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मंजूर करण्यात आले आहे.

सदर धोरणातील अटी व शर्तीचे पालन होत असल्याची पडताळणी केल्यानंतर मुंबईमधील एका आस्थापनेस इमारतीच्या गच्चीवर खाद्यपदार्थ सेवनासाठी अतिरिक्त परवानगी देण्यात आली आहे.

(४), (५), (६) व (७) बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत दिनांक १० व ११ जानेवारी, २०१८ रोजी ७६५ हॉटेल व उपाहारगृहांच्या केलेल्या तपासणीत खालील अनियमितता आढळून आल्या आहेत:-

- वाढीव/अनधिकृत बांधकाम करणे
- अग्निप्रतिबंधक व जीवसुरक्षा अधिनियम, २००६ मधील तरतुदीचे उल्लंघन करणे
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या परवान्यापेक्षा जास्त तसेच अनधिकृत रित्या गॅस सिलेंडर ठेवणे

सदर अनियमिततेबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे:-

- ५०९ आस्थापनांना निरीक्षण अहवाल देण्यात आले आहेत.
- अग्निप्रतिबंधक व जीवसुरक्षा अधिनियम, २००६ मधील कलम ८ अन्वये, ११ ठिकाणे मोहोरबंद करण्यात आली आहेत.

- ८३ आस्थापनांची वाढीव/अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत.
- अनधिकृत/अतिरिक्त असलेले ३५१ गॅस सिलेंडर्स जप्त करण्यात आले आहेत.
- १६२ ठिकाणी अनियमितता आढळून आलेल्या नाहीत.

-----

**ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातून मुल पळविणाऱ्या राजभर  
कुटुंबीयांना अटक केल्याबाबत**

(१६) \* १०४९५९ श्री.शरददादा सोनावणे (जुन्नर), डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्रीमती सुमन पाटील (तासगाव - कवठेमहाकाळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात भिवंडीच्या आदिवासी पाड्यातील मोहिनी या महिलेने नैसर्गिक प्रसूतीने जन्म दिल्यानंतर ५ ते ६ तासांच्या आत नुकतेच जन्मलेले मुल रुग्णालयातून पळविणाऱ्या गुडीया राजभर, तिचा पती सोनु राजभर (रा.नेताजी नगर, आडीवली, मु.पो.पिसवली, डॉ.बिवली, जि.ठाणे) तसेच त्यांचा साथीदार विजय श्रीवास्तव इत्यादींना बाळासह अटक केल्याची माहिती दिनांक १५ जानेवारी, २०१८ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या राजभर कुटुंबीयांच्या घरातून अन्य ६ मुले पोलीसांना आढळून आल्याने त्याही मुलांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून राजभर कुटुंबीय तसेच ताब्यात घेतलेल्या मुलांचा डीएनए तपास करण्यात आला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत व डीएनए रिपोर्टमध्ये काय आढळून आले व तदनुसार मुल पळविणाऱ्या राजभर कुटुंबीय व त्यांच्या साथीदारांवर कारवाई करण्याबाबत तसेच पळविलेली मुले त्यांच्या कुटुंबियांकडे सोपविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) व (२) होय, हे खरे आहे.

(३) व (४) होय, सदर प्रकरणी चौकशी करण्यात आली असून आरोपींकडून प्राप्त केलेले नवजात मुल फिर्यादी यांचे असल्याचे डीएनए चाचणीत व तपासात निष्पन्न झाल्याने सदरचे मुल फिर्यादीचे ताब्यात दिलेले आहे.

सिव्हील हॉस्पिटल, ठाणे येथुन नवजात मुल पळविणाऱ्या विरुद्ध ठाणेनगर पोलीस स्टेशन येथे गु. र. क्र. १०/२०१८ भा.दं.वि. कलम ३६३, ३०८, ३४ अन्वये ३ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून नमुद आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.

तसेच, आरोपीच्या घरात मिळून आलेली ६ मुले ही डीएनए चाचणीमध्ये आरोपी राजभर यांचीच असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीच्या उपरोक्त नमुद ६ मुलांपैकी ३ मुलींना बालसंगोपनाकरिता अधीक्षक, वात्सल्य ट्रस्ट, सानपाडा, नवी मुंबई येथे व २ मुलांना अधीक्षक, विश्व बालकेंद्र, नेरुळ, नवी मुंबई या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे. तसेच, १ मुलगी ही २ महिन्याची असून तिस मा. न्यायालयाच्या आदेशाने आरोपी महिलेच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्हा तपासाधीन आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील चंदनसार, फुलपाडा येथील  
आदिवासी मिळकतीवर केलेले अनधिकृत बांधकाम पाडण्याबाबत**

(१७) \* १०५३२५ श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), डॉ.संतोष टारफे (कळमनूरी), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर),

श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वसई-विरार महानगरपालिका (जि.ठाणे) क्षेत्रातील चंदनसार व फुलपाडा येथील सर्व्हे क्र.८६ चा आदिवासी मिळकतीवर रघुवीर अपार्टमेंट, साई ज्योती, मेरी माऊंड स्कूल, बाळामी बंदी विशाल भवन व महालक्ष्मी इ-२५ या अनधिकृत इमारतींचे व शाळेचे बांधकाम केले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी महानगरपालिकेकडून एम.आर.टी.पी. कायद्यांतर्गत आतापर्यंत २९ मालमत्तांवर नोटीस बजाविली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शासनाने संबंधितावर गुन्हे दाखल करण्यासंबंधी कळवूनही अद्याप एम.आर.टी.पी. कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले, चौकशीनुसार संबंधितांवर शासनाने फौजदारी कारवाई करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) व (२) हे खरे आहे.

(३) व (४) सदर प्रकरणी वसई विरार शहर महानगरपालिका यांना दिनांक ०५.१२.२०१७ रोजी सर्व्हे क्र.८६ हिस्सा नं. १/२, १/४, १/५ व १/१२ येथील आदिवासी मिळकतींवर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या सर्व संबंधितांवर १५ दिवसात गुन्हे दाखल करण्याबाबत कळविण्यात आले.

सदर मालमत्तांपैकी मनिष ए, मनिष बी व समर्थ अपार्टमेंट या ३ मालमत्तेच्या विकासकांवर महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियमाच्या तरतुदीन्वये सन २०१२ मध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

उर्वरीत २६ मालमत्तांच्या विकासकांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत सुरू आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**राज्यातील अनेक मोबाईल टॉवरच्या बांधकामासाठी शासनाची  
परवानगी न घेतल्याबाबत**

(१८) \* ११४२२१ श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील अनेक मोबाईल टॉवरच्या बांधकामासाठी शासनाच्या आवश्यक असणाऱ्या परवानग्या न घेता मोबाईल टॉवरची उभारणी करण्यात आल्याने शासनाचे लाखो रुपयांच्या महसुलाचे नुकसान होत असून पुणे जिल्ह्यातील २० लाख रुपयांच्या कराची वसूली या टॉवर धारकाकडून अद्यापपर्यंत करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, खेड (जि.पुणे) तालुक्यातील मोबाईल टॉवर धारक कर भरत नसल्याबाबत श्री.दत्तात्रय विठ्ठल साबळे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांचा परवाना रद्द करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी, खेड यांनी दिनांक २४ एप्रिल, २०१७ रोजी गटविकास अधिकारी, खेड यांना दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, सदर तक्रारीच्या अनुषंगाने खेड तालुक्यातील व पुणे जिल्ह्यातील मोबाईल टॉवर धारकाकडून कराची वसूली करण्याबाबत तसेच कर न भरणाऱ्या मोबाईल टॉवर धारकांची परवानगी रद्द करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) पुणे जिल्ह्यामध्ये एकूण १२४० मोबाईल टॉवर असून संबंधित मोबाईल टॉवर धारक यांच्याकडून रक्कम रु.४१,१८,६३७/- वसूली गुंतलेली आहे.

मोबाईल टॉवर धारकांकडून वरील रकमेपैकी रक्कम रु.२०,७८,९५७/- वसूल करण्यात आलेली आहे. उर्वरित रक्कम रु.२०,३९,६८०/- वसूल करण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून सुरु आहे.

(२) ते (५) श्री.दत्तात्रय विठ्ठल साबळे, यांनी तक्रार अर्ज दिला असून त्यानुसार उपविभागीय अधिकारी खेड यांनी त्यांचेकडील दि.२४/०४/२०१७ रोजीच्या पत्रान्वये गटविकास अधिकारी, खेड यांना अनधिकृत मोबाईल टॉवर



उभारणी केली असल्यास त्याची पडताळणी करून नियमानुसार चौकशी करून योग्य ती कार्यवाही करणेबाबत कळविलेले आहे.

मा.उच्च न्यायालयात Tower and Infrastructure Providers Association यांनी दाखल केलेली रिट याचिका क्र.२०४३/२०१४ मध्ये मा.न्यायालयाने दि.१२/०९/२०१४ रोजी स्थानिक प्राधिकरणे तसेच महानगरपालिका यांनी मोबाईल टॉवर बाबत कोणतीही coercive steps घेवू नये, टॉवर सिल करण्यात येवू नयेत तसेच टॉवरचा विद्युत पुरवठा खंडीत करू नये असे आदेश पारित केलेले आहेत.

यानंतर केंद्र शासनाने दि.१५/११/२०१६ रोजीच्या अधिसूचनेद्वारे भारतीय टेलिग्राफ मार्गाचा हक्क अधिनियम, २०१६ पारित केला आहे. यामधील तरतूदी विचारात घेवून राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने दुरसंचार पायाभूत सुविधा धोरण दि.१७/०२/२०१८ रोजी लागू केलेले असून त्याद्वारे या विषयाबाबतच्या यापुर्वीच्या सर्व अधिसूचना अधिक्रमित केल्या आहेत. दि.१७/०२/२०१८ रोजीच्या धोरणानुसार स्थानिक प्राधिकरणे दुरसंचार सेवा प्रदाता संस्थांना कोणतेही कर, फी, सेस किंवा अधिभार लागू करणार नसल्याबाबत स्पष्टता करण्यात आलेली आहे.

-----

**नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील एमएसईडीसीएल चे उपकार्यकारी  
अभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी लाच मागितल्याबाबत**

(१९) \* १०८१८१ श्री.अमर काळे (आर्वी), श्री.सुनिल केदार (सावनेर) :

सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महा.मर्या. (एमएसईडीसीएल) चे उपकार्यकारी अभियंता मधुकर कांबळे व कनिष्ठ अभियंता महेश पाटील या दोघांनी महापे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मधील अॅरामॅक्स इंडिया प्रा.लि.या कंपनीच्या कार्यालयाकरीता विद्युत मिटर व फिजीबीलीटी रिपोर्ट देण्याकरीता रुपये ८० हजारांची लाच मागितल्याचे नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या तपासात निष्पन्न झाल्यानंतर या दोघांविरुद्ध कोपरखैरणे पोलीस ठाण्यात दिनांक २४ डिसेंबर २०१७ रोजी वा त्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच उप कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता यांचेविरोधात अन्य किती नागरिकांकडून लाच मागितल्याबद्दल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत,

(३) असल्यास, अॅरामॅक्स इंडिया प्रा.लि.ने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केलेल्या प्रमुख बाबी कोणत्या आहेत, त्यानुसार पोलीस तपासात कोणकोणत्या बाबी आढळून आल्या व तदनुसार संबंधितांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय,

श्री. मधुकर कांबळे, अतिरीक्त कार्यकारी अभियंता व श्री. महेश पाटील, सहायक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महा. मर्यादीत (एमएसईडीसीएल), नवी मुंबई यांनी अॅरामेक्स इंडिया प्रा.लि. एम.आय.डी.सी. महापे या कंपनीच्या कार्यालयाकरीता विद्युत मिटर व फिजीबीलीटी रिपोर्ट मंजुरीचे कामासाठी तक्रारदार श्री. राघवेंद्र पुजारी यांचेकडून अनुक्रमे रु. २०००० व रु. ८०००० एवढ्या लाचेची मागणी केली म्हणून त्यांच्या विरुद्ध दिनांक २२.१२.२०१७ रोजी पो.स्टे. कोपरखैरणे, गु.र.क्र. ३६८/१७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(२) आरोपी लोकसेवकांविरुद्ध अन्य नागरिकांकडून लाच मागणी बाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत.

(३) अॅरामेक्स इंडिया प्रा.लि. एम.आय.डी.सी. महापे या कंपनीच्या कार्यालयाकरीता विद्युत मिटर व फिजीबीलीटी रिपोर्ट देण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी लाचेची मागणी केल्याबाबत तक्रारदार यांनी तक्रार केली आहे. आरोपी लोकसेवक श्री. मधुकर कांबळे, अतिरीक्त कार्यकारी अभियंता व श्री. महेश पाटील, सहायक अभियंता यांना दिनांक २७.१२.२०१७ रोजीच्या आदेशान्वये निलंबित करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

नागपूर येथे बनावट कागदपत्रे तयार करून तरुण मुलांची विदेशात तस्करी करणाऱ्या १० दाम्पत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याबाबत

(२०) \* ११२३२६ श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर), श्री.मोहन फड (पाथरी), श्री.विनायकराव जाधव-पाटील (अहमदपूर), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.विकास कुंभारे (नागपूर मध्य), श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नागपूर येथे बनावट कागदपत्रे तयार करून तरुण मुलांची विदेशात तस्करी करणाऱ्या नागपूर येथील १० दाम्पत्यांवर माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त १० दाम्पत्यांनी सन २००७ ते २०१७ या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये नागपूरमधून सुमारे ५० तरुण मुलांना विदेशात पाठविल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार संबंधित आरोपींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे ही खरे आहे.

(३) सदर प्रकरणी १४ आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन, पाचपावली, नागपूर शहर येथे अपराध क्रमांक २१/२०१८ कलम ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७४, ४२०, ३७१, २०१, १२०(ब) भांदंवि सहकलम १२ पासपोर्ट अधिनियम १९६७ अन्वये गुन्हा दाखल करून १२ आरोपींना अटक करण्यात आली असून २ आरोपींचा शोध सुरू आहे. गुन्हा तपासावर आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**जव्हार (जि.ठाणे) तालुक्यात आदिवासी विकास प्रकल्पातील देहरे  
आश्रमशाळेत विद्यार्थीनीने गळफास घेऊन केलेली आत्महत्या**

(२१) \* ११२९३४ अॅड.भीमराव धोंडे (आष्टी), श्री.सुनिल शिंदे (वरळी),  
श्री.संतोष दानवे (भोकरदन) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा  
खुलासा करतील काय :-

(१) जव्हार (जि.ठाणे) तालुक्यात आदिवासी विकास प्रकल्पातील देहरे  
आश्रमशाळेत ७ वीच्या विद्यार्थीनीने दिनांक २६ जानेवारी, २०१८ रोजी वा  
त्यासुमारास शाळेच्या आवारातील शौचालयात नायलॉनच्या दोरीने गळफास  
घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  
आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले आहे व त्यानुसार पुढे कोणती  
कारवाई करण्यात आली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय, हे खरे आहे.

(२) होय. पालघर जिल्ह्यातील जव्हार पोलीस ठाणे येथे अक.मृत्यू रजिस्टर  
नंबर ११/२०१८ सी.आर.पी.सी. १७४ प्रमाणे दिनांक २७.०१.२०१८ रोजी दाखल  
करण्यात आला आहे.

(३) व (४) होय, जव्हार पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रात देहरे आश्रमशाळेतील  
शौचालयामध्ये कु.सुमित्रा शिवराम हिरकुडा वय १३ वर्षे, रा.तिलोडा,  
डोंगरीपाडा, ता.जव्हार, जि.पालघर हीने अज्ञात कारणावरून नॉयलॉनच्या  
दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सदर घटनेच्या तपासामध्ये  
मयताने तिच्या सुसाईड नोटमध्ये कमल हिचा दोष आहे असे वर्णनाचा  
मजकूर मिळून आल्याने मयताचे आई वडीलांकडे व नातेवाईक यांचेकडे  
चौकशी केली असता त्यांनी याबाबत आम्हाला कोणाचाही संशय नाही त्यामुळे  
कमल विरुद्ध तक्रार देण्यास तयार नसल्याचे सांगितले. चिठ्ठी हा एकमेव  
पुरावा असल्याने चिठ्ठीमध्ये नमूद असलेले नांव कमल हिच्याविरुद्ध भा.दं.वि.  
कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करणेकामी जव्हार पोलीस ठाणे प्रभारी  
अधिकारी यांनी सरकारतर्फे फिर्यादी होणेबाबत मा.अतिरिक्त सरकारी

अभियोक्ता, जिल्हा व सत्र न्यायालय, ठाणे यांना दि. १४.०२.२०१८ रोजी अहवाल सादर केलेला आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मौजे कोलशेत (जि. ठाणे) येथील जमिनीचा विकास  
करण्यास परवानगी दिल्याबाबत**

(२२) \* १०६४३६ श्री.अजित पवार (बारामती), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.प्रदीप नाईक (किनवट), श्रीमती सुमन पाटील (तासगाव - कवठेमहांकाळ) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे कोलशेत (जि. ठाणे) येथील सर्व्हे नं. ११४/४, ११५/२ या आदिवासी कुळ असलेल्या जमीनी आणि सर्व्हे नं. ९९/२ या जमिनीवर औद्योगिक कारणासाठी वितरीत केलेल्या जमिनीवर एकत्रित (Amalgamation) करून मे. मॅन सिअलिटी प्रा.लि. या विकासकास आयुक्त, ठाणे महानगरपालिका यांनी शासनाचे आदेश डावलून विकास करण्याची परवानगी दिल्याची बाब निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर ठिकाणी इमारत बांधून विकासकाने ग्राहकांची फसवणूक केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले आहे, त्यानुसार संबंधितांविरुद्ध कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस** : (१), (२) व (३) \* मौजे कोलशेत येथील सर्व्हे नं. ११४/४, ११५/२ व ९९/२ या भूखंडावरील विकास प्रस्तावास ठाणे महानगरपालिकेने दिनांक ११.०१.२०१६ रोजी मान्यता दिली.

\* विधीमंडळाचे सन २०१६ चे पाचवे (हिवाळी) अधिवेशनामधील लक्षवेधी सूचना क्र. १२९१ अंतर्गत मा.महसुल मंत्री यांनी दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने नगर विकास-१ यांनी दिनांक ०६.०१.२०१७ रोजीच्या पत्राने दिलेल्या सूचनेनुसार उक्त भूखंडावरील सुरु असलेल्या बांधकामास ठाणे महानगरपालिकेने १५ दिवसाकरीता स्थगिती दिली होती. तथापि, मा.उच्च न्यायालयाने मे.मॅन रिऑलिटी यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेच्या अनुषंगाने सदर स्थगिती उठविली आहे.

\* सर्वे क्र. ९९/२ बाबत शासन स्तरावर विक्री परवानगी व वापर बदलाबाबतचा प्रस्ताव प्रलंबित असल्याने दिनांक ०५.०४.२०१७ च्या शासन पत्रान्वये ठाणे महानगरपालिकेस त्यांनी दिनांक ११.०१.२०१६ व दिनांक २४.०२.२०१६ रोजी दिलेली परवानगी रद्द करण्याबाबत कळविण्यात आले.

\* ठाणे महानगरपालिकेने दिनांक ११.०८.२०१७ रोजी सर्वे क्र. ९९/२ चे क्षेत्र भूनिर्देशांकातून वगळून सर्वे क्र. ११४/२ व ११५/२ च्या विकासकांच्या सुधारीत प्रस्तावास मंजूरी दिली आहे.

\* ठाणे महानगरपालिकेने अद्यापही जोता प्रमाणपत्र दिले नसतानाही या ठिकाणी संबंधित विकासकांनी बांधकाम केले असल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणी संबंधित विकासकाविरुद्ध आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना आयुक्त, ठाणे महानगरपालिका यांना देण्यात आल्या आहेत.

\* तसेच या इमारतीमध्ये कोणत्याही व्यवहाराचे दस्त करण्यात येऊ नये अशा सूचना नोंदणी महानिरीक्षक यांना देण्यात आलेल्या आहेत.

\* तसेच उक्त प्रकरणी बांधकाम स्थळावर अद्याप जमिनीचे अधिकारांबाबत शासन स्तरावर सुनावणी सुरु असून ग्राहकांनी सदनिका खरेदी करण्याबाबत व्यवहार करू नये असे फलक उक्त बांधकामाच्या ठिकाणी लावण्याच्या सूचना आयुक्त, ठाणे महानगरपालिका यांना देण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

मुंबईतील संक्रमण शिबीरे व पुर्नरचित इमारतीच्या दुरुस्तीकरिता एका कंत्राटदाराने म्हाडाची फसवणूक केल्याबाबत

(२३) \* १०६८२६ श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.पंकज भुजबळ (नांदगाव), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्रीमती सुमन पाटील (तासगाव - कवठेमहांकाळ), श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.विजय भांबळे (जिंतूर), श्री.प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), श्री.तुकाराम काते (अणुशक्ती नगर), डॉ.बालाजी किणीकर (अंबरनाथ), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.जयप्रकाश मुंदडा (बसमत), श्री.चंद्रकांत सोनवणे (चोपडा), श्री.प्रताप सरनाईक (ओवळा माजिवडा), श्री.किशोर पाटील (पाचोरा), श्रीमती देवयानी फरांदे (नाशिक मध्य), डॉ.शशिकांत खेडेकर (सिंदखेड राजा), श्री.सुरेश धानोरकर (वरोरा), श्री.शिरीषदादा चौधरी (अमळनेर), श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर), श्री.अजित पवार (बारामती), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.राजेश टोपे (घनसावंगी), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दक्षिण मुंबईतील संक्रमण शिबीरे व पुर्नरचित इमारतीच्या दुरुस्तीकरिता संपूर्णपणे खोटा दस्तऐवज तयार करून शरद इंटरप्रायजेस कंपनीचा मालक मोहम्मद जावेदखान यांनी म्हाडाची ६१ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे माहे ऑक्टोबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) उपरोक्त फसवणूक केल्याप्रकरणी शरद इंटरप्रायजेस कंपनीचा मालक यांस खेरवाडी पोलीसांनी दिनांक ६ जानेवारी, २०१८ च्या सुमारास अटक केली आहे, हे खरे आहे काय,

- (३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले आहे, त्यानुसार दोषी कंत्राटदारावर शासनाने कोणती दंडात्मक कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. प्रकाश महेता :** (१) म्हाडाच्या अहवालानुसार, पुनर्रचित इमारतीच्या चालू दुरुस्तीच्या नावाखाली फसवणूक केल्याची बाब ऑगस्ट २०१७ मध्ये उघडकीस आलेली आहे.

(२) व (३) म्हाडाच्या मुंबई इमारत व दुरुस्ती मंडळाने याबाबत खेरवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून कंत्राटदार मे. शरद इन्टरप्रायझेस यांचे मालक श्रीमती किश्वर सिद्धिकी व श्री जावेद खान यांना अटक केली आहे व पुढील तपास खेरवाडी पोलीस ठाण्यामार्फत चालू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**पुणे शहरातील नवीन जाहिरात धोरण लागू करणे व थकबाकीची वसुली करणेबाबत**

(२४) \* १०८८२३ श्री.विजय काळे (शिवाजीनगर) : सन्माननीय मुख्यमंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे शहरातील होर्डिंग व्यवसायिकांकडे जाहिरात फलकाची मुख्य लेखापरीक्षकांच्या अहवालानुसार सुमारे १४२ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पुणे महानगरपालिकेकडून होर्डिंग व्यवसायिकांकडील कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून पुणे शहरातील १ हजार ७४९ जाहिराती फलकाच्या परवान्याची थकबाकी होर्डिंग व्यवसायिकांकडे असतानाही महानगरपालिकेकडून परवाने नूतनीकरण करण्यात येतात, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नवीन जाहिरात फलकाला परवानगी देताना जुनी थकबाकी वसूल करण्याची सक्ती केल्याशिवाय नवीन परवाना दिला जाणार नाही अशी ऑनलाईन संगणकीय प्रणाली राबविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,



- (४) असल्यास, महानगरपालिकेचा नवीन होर्डिंग धोरणाचा मसुदा मंजुरीअभावी शासनाकडे प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, शासनाने महानगरपालिका क्षेत्रातील जाहिरात (होर्डिंग) धोरण लागू करण्याबाबत काय उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१), (२) व (३) • पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील मुख्य लेखापरिक्षक कार्यालयाकडून करण्यात आलेल्या लेखापरिक्षण अहवालात सन १९९१-९२ पासून दि.३१.३.२०१३ अखेर जाहिरात फलक, होर्डिंग व नामफलकांबाबत रु.१२५ कोटीची थकबाकी असल्याचे नमूद केले आहे हे खरे आहे.

- तथापि, पुणे महानगरपालिकेच्या परवाना व आकाश चिन्ह विभागाच्या म्हणण्यानुसार सदर रक्कम रूपये ३५ कोटी इतकी आहे.
- त्यापैकी १७ कोटी रकमेची वसूली झालेली असून उर्वरित रकमेच्या वसूलीची कार्यवाही सुरू आहे.
- ज्या जाहिरात फलकाची थकबाकी भरलेली आहे अशा एकूण १७५४ जाहिरात फलकांना नुतनीकरण करून देण्यात आलेले असून उर्वरित १२१ जाहिरात फलकाच्या परवान्याचे नुतनीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे थकबाकी असतानाही परवाना नुतनीकरण करण्यात येतात ही वस्तुस्थिती नाही असे पुणे महानगरपालिकेने कळविले आहे.
- परवानगी नसलेल्या जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई करण्यात येते.
- पुणे महानगरपालिकेमार्फत विकसित करण्यात आलेल्या संगणक प्रणालीव्दारे जाहिरात फलक शुल्क स्विकारण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे.
- सदर संगणकीय प्रणालीमध्ये परवाना नुतनीकरण करतेवेळी परवाना धारकाच्या मागील एक वर्षाच्या थकबाकीचा तपशिल दिसून येत असून सदरची थकबाकी तसेच त्यापूर्वीच्या थकबाकीची वसूली केल्याशिवाय परवाना नुतनीकरण करण्यात येत नाही.

(४) व (५) राज्यातील महानगरपालिका क्षेत्रातील जाहिराती/ होर्डिंग, फलक याबाबत दि.९.६.२००३ रोजीची नियमावली अस्तित्वात आहे.

तथापि महानगरपालिका क्षेत्रातील जाहिराती/होर्डिंग, फलक याबाबत सर्वसमावेशक धोरण करण्यासाठी प्राथमिक अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली असून प्राप्त हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अंतिम धोरणाचा मसूदा विधि व न्याय विभागाकडून तपासण्याची कार्यवाही सुरु आहे. तदनंतर अंतिम धोरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

-----

### मुंबईतील कांदिवली येथील माजी नगरसेवकाची झालेली हत्या

(२५) \* १०९८८७ श्री.हसन मुश्रीफ (कागल) : सन्माननीय मुख्यमंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कांदिवली (मुंबई) येथील एका राजकीय पक्षाच्या माजी नगरसेवकाची केबलच्या वादातून हत्या झाल्याची घटना दिनांक २ जानेवारी, २०१८ रोजी वा त्यासुमारास घडली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास उक्त घटनेची शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार शासनाने दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलबांची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

परंतु, सदरची घटना दि. ०७.०१.२०१८ रोजी पुर्व वैमनस्यातून झाल्याचे अद्यापपर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले आहे.

(२) व (३) होय. सदर प्रकरणी चौकशी करण्यात आली असून समतानगर पोलीस स्टेशन येथे गु. र. क्र. २०/२०१८ भा.दं.वि. कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यात अद्यापपर्यंत ५ आरोपींना अटक करण्यात आली असून १ विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, नमुद

गुन्ह्याच्या तपासामध्ये भा.दं.वि. कलम १२०(ब), २१६ अशी वाढ करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यातील पाहिजे २ आरोपींना अटक करणे बाकी असून नमुद गुन्हा तपासाधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुध्दीकरण  
केंद्रातील रिक्त पदे भरण्याबाबत**

(२६) \* ११२२२० श्री.गोवर्धन शर्मा (अकोला पश्चिम) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुध्दीकरण केंद्रात ७२ कर्मचाऱ्यां पैकी केवळ २६ कर्मचारी कार्यरत असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अपूऱ्या कर्मचाऱ्यांमुळे सदर योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्याचे काम अशक्य असल्याचे व या जलशुध्दीकरण केंद्राच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांची देखील नेमणूक केली नसल्याची बाब माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त पाणी पुरवठा योजनेतील जलशुध्दीकरण केंद्रातील रिक्त पदे भरण्याबाबत तसेच जलशुध्दीकरण केंद्राच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक तातडीने करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुध्दीकरण केंद्रात सद्यःस्थितीत २४ कर्मचारी कार्यरत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

(२) • अकोला शहराच्या पाणीपुरवठ्यात खंड पडू नये याची पूर्ण दक्षता घेण्यात येत असून, याअनुषंगाने उपलब्ध कर्मचाऱ्यांमार्फत पूर्ण क्षमतेने कार्यवाही केली जाते.

• जलशुध्दीकरण केंद्र सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार डेली वेजेसवर व मानसेवी तत्वावर कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते.

(३) व (४) अकोला महानगरपालिकेच्या स्वतःच्या आर्थिक उत्पन्नाच्या आधारे व शासनाने विहित केलेल्या आस्थापना खर्चाच्या मर्यादेत राहून, या संदर्भात आवश्यक ती उपाययोजना व कार्यवाही करण्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अकोला महानगरपालिका सक्षम आहे.

-----

### राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एक रकमी

#### भाव मिळण्याकरिता केलेले आंदोलन

(२७) \* ११०७१७ श्री.अब्दुल सत्तार (सिल्लोड) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या गळीत हंगामात प्रतिटन ३ हजार १०० रुपये एक रकमी भाव मिळावा यासाठी पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी दिनांक १६ नोव्हेंबर, २०१७ रोजी वा त्यासुमारास आंदोलन केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर आंदोलन दडपण्यासाठी पोलीसांनी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे आंदोलकांवर लाठीहल्ला व गोळीबार केला असून त्यात पैठण येथील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुषंगाने शासनाने साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांनी मागणी केलेला ऊसदर मिळवून देण्याबाबत तसेच शेतकऱ्यांवर लाठीहल्ला व गोळीबार करणाऱ्या पोलीसांवर कारवाई करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस : (१) होय, हे खरे आहे.

(२) सदरचे आंदोलन मौजे खानापूर जवळ, गंगामाई साखर कारखाना, घोटण, ता.शेवगांव, जि.अहमदनगर येथे दिनांक १५.११.२०१७ रोजी सकाळी ११.०० ते

०१.०० वा. दरम्यान झालेले आहे. त्यात पैठण येथील दोन व्यक्ती जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगर येथील मॅक्स केअर या खाजगी दवाखान्यात उपचार करण्यात येऊन त्यांना डिसचार्ज देण्यात आला.

आंदोलनादरम्यान आंदोलकांनी रस्त्यावर जाळपोळ करणे, दगड टाकणे, एस.टी. बसेसवर दगडफेक करून त्या पेटवणे इ. हिंसक कृत्ये केल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने त्यांना शांत रहाण्यासाठी वेळोवेळी पोलीसांनी आवाहन केले, परंतु आंदोलक अधिकच प्रक्षुब्ध होऊन पोलीसांवर दगडफेक करू लागले यात ११ पोलीस अधिकारी/कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय, शेवगांव व अहमदनगर येथे शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

या आंदोलनामध्ये शासकीय मालमत्तेचे रुपये ४,५५,०००/-, सार्वजनिक मालमत्तेचे रुपये ६,३०,०००/- व खाजगी मालमत्तेचे रुपये १५,०००/- असे एकूण रुपये ११,००,०००/- नुकसान झाले आहे.

(३) सदर घटनेच्या अनुषंगाने शेवगांव पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.३९८/२०१७ भा.दं.वि.क. ३०७, १४३, १४७, १४८, १४९, ४३५, ३५३, ३३२, ३३३, ३४१, ३३७, ३३८, ४२७, महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता विरुपणास प्रतिबंध अधिनियम कलम ३, ७ व क्रिमिनल लॉ-अमेंडमेंट अॅक्ट कलम ७ व म.पो.अॅक्ट कलम ३७ (१)(३)/१३५ प्रमाणे आरोपीविरुद्ध दिनांक १५.११.२०१७ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात ४९ आरोपीतांविरुद्ध दिनांक १९.१२.२०१७ रोजी आर.सी.सी.नं.१६४/२०१७ अन्वये मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, शेवगांव येथे दोषारोपपत्र दाखल केले असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे .

केंद्र शासनाने दि.०१.०६.२०१७ चे अधिसूचनेनुसार हंगाम २०१७-१८ साठी ९.५०% साखर उताऱ्यासाठी रुपये २,५५०/- प्रमेटन व त्यापुढील प्रत्येक १% साखर उताऱ्यासाठी रुपये २६८/- प्रमेटन याप्रमाणे FRP दर जाहिर केला आहे. केंद्र शासनाने जाहीर केलेनुसार ऊस पुरवठादारांना किमान रास्त व किफायतशीर (FRP) ऊसदर देणे कारखान्यांना ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ मधील तरतुदीनुसार बंधनकारक आहे.

गाळप ऊसाला किमान आधारभूत किंमतीपेक्षा (FRP) पेक्षाकमी किंवा ऊस नियंत्रण मंडळाने निश्चित केलेल्या दरापेक्षा कमी दर अदा

करणाच्या कारखान्यावर विनियमन अधिनियम २०१३ मधील तरतूदीनुसार दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. थकीत FRP संदर्भात संबंधीत कारखान्यांच्या सुनावण्या साखर आयुक्तालयात सुरु आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नांदेड जिल्ह्यात बिटकॉइनच्या नावाने शेकडो  
गुंतवणूकदारांची केलेली फसवणूक

(२८) \* ११११२० श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम) : सन्माननीय

**मुख्यमंत्री** पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नांदेड जिल्ह्यात बिटकॉइनच्या नावाने शेकडो गुंतवणूकदारांची सुमारे रुपये १०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याची बाब माहे जानेवारी, २०१८ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नांदेड पोलिसांनी याबाबत ४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणात आरोपीला अटक केल्यानंतर दोनच दिवसांत त्याला जामीन मिळाला, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले आहे व तदनुसार गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस** : (१) व (२) होय, हे खरे आहे.

सदर प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशन, नांदेड येथे ४ आरोपींविरुद्ध गु.र.नं.२०/२०१८ भा. दं. वि. कलम ४०६, ४२०, २०१, ३४ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६(D) अन्वये दि.२४/०१/२०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

(३) होय, सदर गुन्ह्यातील १ आरोपीस दि.२४/०१/२०१८ रोजी अटक करून दि.२६/०१/२०१८ पर्यंत पोलीस कोठडी देऊन मा. न्यायालयाने आरोपीची जामिनावर मुक्तता केली आहे.

(४) सदर गुन्ह्यात २१ गुंतवणूकदारांची सुमारे ८०,२१,८५१/- रुपयांची फसवणूक झाल्याचे आजपावेतो तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी १ आरोपीस दि.२४/०१/२०१८ रोजी अटक करून दि.२६/०१/२०१८ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अटक आरोपी हा जामिनावर असून उर्वरित आरोपी अटक करणे व गुन्ह्यात अधिक पुरावा हस्तगत करण्यावर तपास चालू आहे.

(५) विलंब झालेला नाही.

-----

**नवी मुंबईतील सिडको प्रशासनाने कळंबोली, खांदा कॉलनी व नविन पनवेल वसाहतीत केलेल्या वृक्ष लागवडीबाबत**

(२९) \* १०६२९८ श्री.प्रशांत ठाकूर (पनवेल), श्री.समीर कुणावार (हिंगणघाट), अॅड.आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), श्री.अमित साटम (अंधेरी पश्चिम), श्री.अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), श्रीमती मनिषा चौधरी (दहिसर), श्री.संतोष दानवे (भोकरदन) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नवी मुंबईतील सिडको प्रशासनाने कळंबोली, खांदा कॉलनी व नविन पनवेल वसाहतीत लाखो रूपये खर्च करून पर्यावरण संवर्धनासाठी तीस हजार वृक्षांची लागवड केली असल्याचे माहे डिसेंबर, २०१७ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर वृक्षांची लागवड नागरिकांना चालण्यासाठी असलेल्या फुटपाथवर व रस्त्यांच्या दुभाजकांवर केली असल्याने अनेक वृक्ष देखभाल न केल्यामुळे सुकून गेली आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर वृक्ष फुटपाथवर लावल्यामुळे नागरिकांना मुख्य रस्त्यावरून चालावे लागत असल्याने अपघातांचाही धोका निर्माण झाला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी करून संबंधित वृक्षांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणाऱ्या सिडको प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) सिडकोमार्फत पर्यावरण संवर्धनासाठी माहे डिसेंबर, २०१७ अखेर नवीन पनवेल (पूर्व व पश्चिम) परिसरात १०७०० तर कंठबोली परिसरातील सेक्टर १७ व २० मध्ये ८५३ अशा एकूण ११५५३ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

(२) सिडकोने सदरहू वृक्ष लावण्याचे कंत्राट मे.जय मल्हार इंटरप्रायझेस यांना दिले असून कंत्राटात वृक्षांच्या देखभालीचा कालावधी ३ वर्ष आहे. या कालावधीत वृक्षांना खतपाणी घालणे तसेच दर ३ महिन्यांनी वृक्षांची गणना करून मृत व सुकलेल्या वृक्षांच्या जागी नवीन वृक्ष कंत्राटदाराने स्वखर्चाने लावण्याच्या अटीचा समावेश आहे. सद्यस्थितीत झाडांची गणना करण्याचे काम सुरु आहे.

(३) हे खरे नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**नागपूर महानगरपालिकेने वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट आणि कनक कंपनीकडील थकीत रक्कम वसूल करण्याबाबत**

(३०) \* ११३४४६ श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर महानगरपालिकेने दहा वर्षापूर्वी कनक रिसोर्सस कंपनीवर शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी सोपविलेल्या कंपनीकडे ३२ कोटी रुपये थकीत असून सदर रक्कम वसूल करण्यासाठी महानगरपालिका कोणतीच कार्यवाही करित नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,  
(२) असल्यास, नागपूर महानगरपालिकेने शहरातील बस चालविण्याचे कंत्राट वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीला दिले असता उक्त कंपनीनेसुध्दा महानगरपालिकेचे रुपये १३२ कोटी थकविले आहेत, हे ही खरे आहे काय,



- (३) असल्यास, नागपूर महानगरपालिका आर्थिक संकटात असतांनासुध्दा दोन्ही कंपन्यांकडे असलेले जवळपास रुपये १६४ कोटी वसूल करण्याबाबत कोणतीही कार्यवाही करित नसल्यामुळे अधिकारी व कंपन्यांचे संगनमत असल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, संपुर्ण प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय तसेच दोन्ही कंपन्यांकडील थकीत असलेले रुपये १६४ कोटी वसूल करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) हे खरे नाही.

• आयुक्त, नागपूर महानगरपालिका यांचेकडून नियुक्त चौकशी समितीच्या अहवालानुसार, मे.कनक रिसोर्सेस मॅ.लि. या कंपनीस रु.२४.०० कोटी अतिप्रदान करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

• सदरची रक्कम वसूल करण्याची कार्यवाही नागपूर महानगरपालिकेकडून सुरु आहे.

(२) हे खरे नाही.

• मे. वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट या कंपनीकडून महानगरपालिकेला येणे असलेली रक्कम आणि कंपनीच्या दाव्यानुसार महानगरपालिकेकडून कंपनीस येणे असलेल्या रकमेबाबत करारातील अटी व शर्तीनुसार लवादाकडे प्रकरण सुरु आहे.

• लवादाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे नागपूर महानगरपालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

(३) हे खरे नाही.

प्रस्तुत प्रकरणातील मे.कनक रिसोर्सेस मॅ.लि. कंपनीकडून रक्कम वसूलीबाबत कार्यवाही सुरु आहे.

(४) व (५) • मे.कनक रिसोर्सेस मॅ.लि. या कंपनीस करण्यात आलेल्या अतिप्रदानाच्या रकमेच्यासंदर्भात, प्रथमदर्शनी जबाबदार असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यास ऑगस्ट, २०१७ मध्ये निलंबित केले असून, त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी अंतीम टप्प्यात आहे.

- तसेच या कंपनीस महानगरपालिकेकडून देय असलेली रक्कम रु.८.७५ कोटी थांबविण्यात आली असून, कंपनीची सुरक्षाठेव रक्कम रु.७६.०० लक्ष नागपूर मनपाकडे जमा असल्याचे, नागपूर महानगरपालिकेच्या अहवालात नमूद आहे.

-----

**नेवासा (जि.अहमदनगर) तालुक्यातील ऑटोरिक्षाला लागलेल्या  
आगीत तीन बालकांचा झालेला मृत्यू**

- (३१) \* १०६८४७ श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) नेवासा (जि.अहमदनगर) तालुक्यातील प्रवरा संगमजवळ ऑटोरिक्षाला अचानक लागलेल्या आगीत तीन बालकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची गंभीर घटना दिनांक १० जानेवारी, २०१८ रोजी वा त्या सुमारास घडल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त घटनेमध्ये आणखी तिघेजण गंभीर असल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त घटनेची शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले व या घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना शासनाने कोणती आर्थिक मदत दिली वा देण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस** : (१) दिनांक ८ जानेवारी, २०१८ रोजी २३.४५ चे दरम्यान नगर-औरंगाबाद मार्गावरील प्रवरासंगम, ता.नेवासा येथून जात असलेला ऑटोरिक्षा पलटी होऊन रस्त्यावरून घासत गेल्याने पेट घेऊन त्यातील दोन मुले (वय वर्षे ८ व वय वर्षे ७) भाजून जखमी होऊन मयत झाले आहेत. तर तिसऱ्या गंभीर जखमी मुलाचे (वय वर्षे १३) घाटी हॉस्पिटल, औरंगाबाद येथे उपचारादरम्यान दिनांक ०९.०१.२०१८ रोजी निधन झाले आहे.

(२) सदर घटनेत रिक्षाचालकासह एक इसम (वय ५४ वर्ष) व एक मुलगा असे एकूण तीनजण जखमी झाले होते. मात्र त्यापैकी जखमी मुलाचे दिनांक ०९.०१.२०१८ रोजी घाटी हॉस्पिटल, औरंगाबाद येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे.

(३) या घटनेच्या अनुषंगाने नेवासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद क्रमांक ९/२०१८, भा.दं.वि.सं. कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, मो.वा.का. कलम १८४, १३४(अ) (ब) /१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यांत आला आहे. आरोपी रिक्षाचालक यास दिनांक ११.०१.२०१८ रोजी अटक करण्यात आली आहे. घटनेचा तपास चालू आहे.

सदरची घटना ही अपघाती मृत्युची असल्याने ही बाब नैसर्गिक आपत्तीत येत नाही. त्यामुळे शासनाच्या धोरणानुसार मर्यादित व्यक्तींच्या वारसांना मदत अनुज्ञेय नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

### ठाणे शहरातील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्याबाबत

(३२) \* १०५६२३ श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.संदीप नाईक (ऐरोली), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.दिपक चव्हाण (फलटण), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.राणाजगजीतसिंह पाटील (उस्मानाबाद), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.किसन कथोरे (मुरबाड), श्रीमती दिपिका चव्हाण (बागलाण), श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.दत्तात्रय भरणे (इंदापूर), श्रीमती सुमन पाटील (तासगाव - कवठेमहांकाळ), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.नसीम खान (चांदिवली), श्री.अमित विलासराव देशमुख (लातूर शहर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.त्र्यंबकराव भिसे (लातूर ग्रामीण), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम),

श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.राहुल बोंद्रे (चिखली), श्री.भारत भालके (पंढरपूर), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), श्री.पृथ्वीराज चव्हाण (कराड दक्षिण) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ठाणे शहरातील महानगरपालिकेच्या हद्दीतील लाखो नागरीक जुन्या किंवा मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींमध्ये राहत असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी सदर इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासनाने वाढीव एफएसआय व अन्य सवलती देण्याच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांनी मा.मुख्यमंत्री यांची दिनांक २६ डिसेंबर, २०१७ रोजी वा त्या सुमारास भेट घेऊन मागणी केलेली होती, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी सादर केलेल्या मागण्यांचे थोडक्यात स्वरूप काय आहे त्यानुसार जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय. अशा स्वरूपाचे मा.लोकप्रतिनिधी यांचे दिनांक ११/१/२०१८ रोजीचे निवेदन शासनास प्राप्त झाले आहे.

(२) मा.लोकप्रतिनिधी यांनी ठाणे शहरातील मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींना त्याचप्रमाणे ९.०० मी.पेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यालगतच्या इमारतींना वाढीव भूनिर्देशांक आणि हस्तांतरणीय विकास हक्क वापरण्यास मंजूरी मिळण्याची किंवा पुनर्विकास करताना दोन्ही बाजूने साडेचार मीटर अंतर सोडण्याची तरतूद करून वाढीव चटई क्षेत्र निर्देशांक व हस्तांतरणीय विकास हक्क वापरण्याची परवानगी देण्याची विनंती केली आहे. शासनाने मुंबई महानगर प्रदेशातील बृहन्मुंबई, नवी मुंबई व पनवेल महानगरपालिकेतील सिडकोचे क्षेत्र वगळून इतर सर्व महानगरपालिकांना एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू करण्याचा तत्वतः निर्णय घेऊन सदरची नियमावली महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७(१अेअे) मधील तरतुदीनुसार दिनांक २८/२/२०१७ रोजी हरकती/सुचना मागविण्यासाठी प्रसिध्द केली आहे. तसेच सदर प्रारूप नियमावलीवर प्राप्त होणाऱ्या हरकती/सुचनांवर संबंधितांना सुनावणी देवून अहवाल

शासनास सादर करणेकरीता सहसंचालक नगर रचना, कोकण विभाग, नवी मुंबई यांची अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. नियुक्त अधिकारी यांनी त्यांचा अहवाल संचालक नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेमार्फत शासनास सादर केला असून, मा.लोकप्रतिनीधी यांचे निवेदन संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे दिनांक २१/२/२०१८ रोजी उचित कार्यवाहीकरीता पाठविण्यात आले आहे. संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा अहवाल शासनास प्राप्त झाल्यानंतर सदर निवेदनावर उचित निर्णय घेण्याची शासनाची भूमिका आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मुंबईतील वरळी येथील भूकर पाहणी क्र. १७/४७ (पै) या  
महानगरपालिकेच्या भूखंडावरील झोपडपट्टीच्या पुनर्विकासाबाबत**

(३३) \* ११०००७ श्री.सुनिल शिंदे (वरळी) : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील वरळी येथील भूकर पाहणी क्र. १७/४७ (पै) या महानगरपालिकेच्या भूखंडावर वसलेल्या झोपडपट्टीचा पुनर्विकास सन १९९१ च्या विकास नियंत्रण नियमावली ३३(१०) कलमांतर्गत व महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सु.नी.व पु.) अधिनियम, १९७१ मधील ३के अंतर्गत तरतुदीनुसार महाराष्ट्र शासनाच्या मंजूरीनंतर दिनांक ३१ डिसेंबर, २०१२ रोजीच्या पत्रान्वये प्रथम आशयपत्रास मा.गृहनिर्माण मंत्री यांनी दिलेली स्थगिती दिनांक ३० ऑक्टोबर, २०१५ च्या पत्रान्वये उठविण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर भूखंडावरील ४०२९ झोपडीधारकांची शासन निर्णय दिनांक १६ मे, २०१६ अन्वये पात्रता निश्चित करून परिशिष्ट-२ चे प्रारूप सूचना व हरकतीकरिता प्रदर्शित करावयाचे असल्याने पुन्हा दिनांक ११ जुलै, २०१७ रोजी पासून उर्वरित सुमारे १३८३ झोपडपट्टीधारकांसोबत झोपड्यांचे सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरहु सर्व्हेक्षणाची सद्यस्थिती काय आहे,

(४) असल्यास, शासनाने सदरहु भूखंडावरील झोपड्यांचा पुनर्विकास करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. प्रकाश महेता :** (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) कलम ३क अंतर्गत निर्देश महापालिकेस देण्यात आलेले असून महानगरपालिकेच्या सक्षम प्राधिकाऱ्यांमार्फत सर्वेक्षण व पात्रता निश्चित करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

सद्यस्थितीत ४०२९ झोपडीधारकांचा सर्वे पूर्ण झाला असून आता पर्यंत २७८२ झोपडीधारकांनी त्यांच्या पात्रतेकरिता वास्तव्याचे पुरावे सादर केलेले आहेत. त्यांची पडताळणी बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे सुरू आहे.

(४) व (५) काही झोपडीधारकांनी शासन निर्णय दि.१६ मे, २०१५ नुसार जोडपत्र-३ व जोडपत्र-४ सादर केलेले नसल्याने प्रारूप परिशिष्ट-२ प्रदर्शित करण्यास विलंब होत असल्याचा बृहन्मुंबई महापालिकेचा अहवाल आहे.

प्रकल्प कार्यान्वयीत होण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिका व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रयत्नशिल आहेत.

-----

**मौजे सिंगणहळी (ता.जत, जि.सांगली) येथील**

**अल्पवयीन मुलीचा झालेला खून**

**(३४) \* ११४५२० श्री.जयंत पाटील (इस्लामपूर) :** सन्माननीय मुख्यमंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे सिंगणहळी (ता.जत, जि.सांगली) येथील लोणार समाजातील अल्पवयीन मुलगी कु.प्रतिक्षा दादा गळवे हिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिचा अमानुषपणे खून करण्यात आल्याची बाब दिनांक ८ जानेवारी, २०१८ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत मृत मुलीच्या नातेवाईकांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी मा.मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, सांगली व पोलीस अधिक्षक, सांगली यांच्याकडे दिनांक १९ जानेवारी, २०१८ रोजी वा त्यासुमारास लेखी निवेदन दिले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत १ महिना होऊनसुद्धा आरोपीस अटक करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

- (४) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधित आरोपीस अटक करून कारवाई करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) व (४) फिर्यादीने तक्रार दिल्यानुसार आटपाडी पोलीस ठाणे येथे गुरनं ०५/२०१८, भा द सं कलम ३०२,३६३ व ३७६ (अ) सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे कलम ४ अन्वये अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे.

पोलीस तपास पथकाकडून गुन्हा उघडकीस आणणेकरीता सर्व उपाययोजना करून अज्ञात आरोपीस अटक करणेकरीता प्रयत्न करण्यात येत आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**मुंबईतील माहिम येथील २ अल्पवयीन विद्यार्थीनींचे  
अपहरण करून लैंगिक अत्याचार केल्याबाबत**

(३५) \* १०५५४६ श्री.विजय वडेईवार (ब्रम्हपूरी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.हर्षवर्धन सपकाळ (बुलढाणा), अॅड.यशोमती ठाकूर (तिवसा), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.डी.पी.सावंत (नांदेड उत्तर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), प्रा.वर्षा गायकवाड (धारावी), श्री.नसीम खान (चांदिवली) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील माहिम येथील २ अल्पवयीन विद्यार्थीनींना टॅक्सीत कोंबून अपहरण करून एम.एम.पी.रोड, गोपी टॅक गार्डन या निर्जन स्थळी नेवून त्यांच्यावर दिनांक २९ नोव्हेंबर, २०१७ रोजी वा त्यासुमारास लैंगिक अत्याचार करण्यात आला होता, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, या गंभीर प्रकरणी सामील असलेल्या गुन्हेगारांना अद्यापही अटक करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, प्रकरणाची चौकशी करून संबंधित आरोपींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) होय, हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.

(३) फिर्यादीने दिलेल्या तक्रारी नुसार माहीम पोलीस स्टेशन येथे गु र क्र ३५६/१७ कलम ३७६, ३६३, ३२८, ३५४, ५०६, ३४ भादवि सह कलम ४,८,१२ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. सदर गुन्ह्यात ३ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यापैकी एक आरोपी हा विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याने त्यास बालसुधारगृह डोंगरी येथे ठेवण्यात आलेले आहे.

अन्य एका आरोपीस जांमिन मिळाला असून उर्वरित आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. सद्यस्थितीत गुन्हा पोलीस तपासावर आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**टेंभुर्णी (ता.अहमदपूर, जि.लातूर) येथील शाळकरी मुलीचा झालेला खून**

(३६) \* १०६४७४ श्री.अजित पवार (बारामती), श्री.दिलीप वळसे-पाटील (आंबेगाव), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) टेंभुर्णी (ता.अहमदपूर, जि.लातूर) येथील एका अल्पवयीन शाळेकरी मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना माहे जानेवारी २०१८ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या घटनेतील आरोपींना अटक करण्यास पोलीस विलंब करित असून आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वडार समाज संघटनेच्या वतीने दिनांक ८ जानेवारी, २०१७ रोजी वा त्या सुमारास मोर्चा काढण्यात आला होता, हे ही खरे आहे काय,



(३) असल्यास, या प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार आरोपींवर तसेच विलंब करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस :** (१) सदर गुन्ह्याबाबत फिर्यादीचे तक्रारीवरून दिनांक ३०.१२.२०१७ रोजी पिडीत मुलगी मृत अवस्थेत मिळून आल्याने गुन्हा दाखल आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून अहमदपूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपी विरूद्ध गु र नं ४३१/२०१७ कलम ३६३ भादवि प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात येऊन भा.दं.वि. ३०२, ३७६, ३४ भादवि सह कलम ३(अ), ४ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदयान्वये कलमे वाढविण्यात आलेले आहे.

पिडीतेचे प्रेत मिळून आल्याच्या ठिकाणच्या डमडाटा व संशियताचा मोबाईल सिडीआर हस्तगत करून तपास करण्यात आलेला आहे.

सदयस्थितीत गुन्हा उघडकीस आलेला नसून गुन्हा पुढील पोलीस तपासावर आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

-----

**विधान भवन :**  
**मुंबई.**

**डॉ. अनंत कळसे**  
**प्रधान सचिव,**  
**महाराष्ट्र विधानसभा**

---

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर  
मुद्रण: शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.